



## मुंबई ग्राहक पंचायत



ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, कूपर हॉस्पिटलच्या मागे,  
विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५६

दूरध्वनी : ०२२ - ४७५० ८५४१ / ०२२ - ४७५० ८५४२ / ०२२ - ४६०५ ७७४४

ईमेल : [mpanchayat@gmail.com](mailto:mpanchayat@gmail.com) ● वेबसाईट : <https://www.mymgp.org>

॥ ग्राहक हिताय ग्राहक सुखाय ॥

सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा १८६० (क्र. BOM. 417/81 G. B. B. S. D. दि. 8.6.1981) व

मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० (क्र. F - 7000, मुंबई) अंतर्गत नोंदणीकृत

### सहयोगी सभासदत्वासाठी अर्ज

प्रति,  
मा. कार्यवाह,  
मुंबई ग्राहक पंचायत,  
मुंबई.

महोदय,

मी मुंबई ग्राहक पंचायतीचा सहयोगी सभासद होऊ इच्छितो / ते. मी मुंबई ग्राहक पंचायतीची ध्येय व उद्दिष्ट्ये वाचली असून मी त्यानुसार आचरण करीन. ग्राहक चळवळीत तसेच संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे या उद्देशाने मी या संस्थेचा सभासद होऊ इच्छितो.

माझी माहिती खालीलप्रमाणे :

नाव :

आडनाव स्वतःचे नाव वडिलांचे / आईचे / पतीचे नाव

पत्ता :

व्यवसाय : \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_  
\_\_\_\_\_

दूरध्वनी क्र. : १) घर :-

२) ऑफिस :-

३) मोबाईल :-

ईमेल : \_\_\_\_\_

मी रु. \_\_\_\_\_/- सभासद फी व रु. २/- नोंदणी फी - एकूण रु. \_\_\_\_\_/- धनादेश/रोकडद्वारे \_\_\_\_\_ ते

\_\_\_\_\_ या कालावधीसाठी देत आहे.

दिनांक :-

आ. विश्वासू,

स्वाक्षरी

ओळख करून देणाऱ्याचे नाव :- \_\_\_\_\_ स्वाक्षरी \_\_\_\_\_

#### कार्यालयीन उपयोगाकरिता :

नोंदणी शुल्क रु. \_\_\_\_\_/- व सभासद शुल्क रु. \_\_\_\_\_/- \_\_\_\_\_ ते \_\_\_\_\_ या कालावधीकरीता मिळाले.

पावती क्र.:

दिनांक :

सभासद अर्ज स्वीकारला/नाकारला.

कार्यवाह

कार्याध्यक्ष

# Relevant Extracts from the Constitution of Mumbai Grahak Panchayat

## **Aims and Objects :**

- I. To initiate, promote and organize groups of consumers into Grahak Sanghas (Consumer associations/groups) and sponsor, guide and help organizations undertaking production, procurement and distribution of goods and services for the benefit of the consumers.
- II. To create enlightened consumer consciousness and public opinion through mass media.
- III. To undertake Analytical Studies and conduct Research in the working of Public utility Services, natural monopolies, and other industrial as well as service organization affecting the interest of consumers.
- IV. To approach Government, Members of the Parliament, the State Legislators and Corporators, and to appeal to them and lobby with them for taking up issues relating to consumer's interest on the floor of Parliament, State Legislature, Municipal Corporation as the case may be.
- V. To promote academic programmes for training workers and leaders for consumer movement and to seek introduction of consumerism as a subject in the High School and College Curricula.
- VI. To mobilise and motivate people and other voluntary organization in consumer activities.
- VII. To take recourse to courts, tribunals, commissions or any other concerned authority for redressal of consumer grievance.
- VIII. To initiate and conduct bilateral or multilateral dialogue with the consumer organizations-local, national or international-for mutual benefit and support.
- IX. To initiate, assist and undertake editing and publication of periodicals, pamphlets, books etc. with a view to educating the public in general and consumer in particular.
- X. To affiliate to consumer organizations-local, national or international.
- XI. To create trust, if necessary, for the purposes of Mumbai Grahak Panchayat.
- XII. To accept trusteeship of any other trust having aims and objects consistent with the aims and objects of the Mumbai Grahak Panchayat and conduct the same in accordance with the terms and conditions of such a trust.

## **Associate Membership:**

"The Managing Committee may also admit as an Associate Member a person who agrees with the aims, objects of the Mumbai Grahak Panchayat and pays admission fee and annual subscription as may be determined by the Managing committee from time to time and participates in any of the activities of Mumbai Grahak Panchayat."